

2, 25. स हि सत्यो यं पूर्वं चिद्देवासांश्चिद्यमीधिरे *das ist der rechte, der-
selbe, welchen* RV. 5, 23, 2. सत्यमिन्द्रं स्तवाम् नानृतम् 8, 31, 12. यद्वा वा
सत्यमुत यन्न विन्न 10, 139, 3. विश्वं सत्यं कृणुहि 3, 30, 6. 4, 17, 20. AV. 1,
10, 1. VS. 9, 12. ÇAT. BR. 13, 4, 3, 12. मित्रः सत्यः (vgl. die v. l. TS. 3, 4,
5, 1. TBa. 1, 7, 4, 1) VS. 9, 39. ÇAT. BR. 5, 3, 3, 8. संधा TS. 1, 7, 8, 4. तव
तत्सत्यमस्वस्माचार्यः सचस्ताम् *mach das wahr: uns sollen u. s. w.* RV.
1, 98, 3. विश्वं सत्यं युवोरित् *bei euch ist alles zuverlässig* 2, 24, 12. 4, 1,
18. 22, 6. 28, 5. यत्सुवति सत्यमस्य तत् *dabei bleibt es* 34, 4. 8, 82, 5. 9,
92, 5. अस्मे ता ते इन्द्र सत्या संस्तु 10, 22, 13. सत्यमात्मानं कुरुते KHAND.
UP. 6, 16, 2. — मरुभूतानि सत्यानि यथात्मापि तथैव हि *wirklich, in
Wirklichkeit vorhanden* JĀG. 3, 149. यथा स (भीष्मपराजयः) सत्यो भवति
तथा कुरु MBh. 5, 7380. मर्यादा R. GORR. 2, 11, 5. प्राञ्चत्वा सत्यमस्यात्म्
RAGH. 12, 75. सत्यं संपद्यते हि तत् KATHĀS. 3, 30. 18, 200. यदि सत्यैव
यात्रा so v. a. *wenn du wirklich reisen willst* Spr. (II) 5233. गिर, व-
चम् u. s. w. 6211. 6567. 6736. fg. R. 2, 52, 42. KATHĀS. 52, 279. VER. in
LA. (III) 11, 9. प्रतिज्ञा R. 1, 67, 23. 3, 35, 112. संकल्प KAUSH. UP. 3, 2.
आशिषः *wahr so v. a. eintreffend, in Erfüllung gehend* BHĀG. P. 1, 10,
19. 4, 9, 24. 15, 19. 19, 41. ज्ञाति ऋत्विजोः 2, 148. ऽसुहृद् PAÑĀKĀT. 80, 21.
नन्द (Gegens. योगः) KATHĀS. 4, 104. ऽग्न 12, 16. 42, 14. 56, 277. अस-
त्यकपठार्पितबाहुबन्धना *ein Hals, der in Wirklichkeit nicht da war,*
KUMĀRAS. 5, 57. भाषा so v. a. *giltig* M. 8, 164. सत्यं कुरु *Etwas wahr
machen, erfüllen: प्रतिश्रुतम्* BHĀG. P. 1, 7, 54. मनोरथम् R. 2, 88, 24. 3,
53, 8. वचः 5, 80, 28. *wahrhaft, aufrichtig, zuverlässig, auf dessen Wort
man sich verlassen kann: देवी सरस्वती* VARĀH. BRH. S. 26, 2. fgg. 46,
98. R. 2, 22, 9. सत्यस्त्वं भव 34, 42. त्वामहं सत्यमिच्छामि नानृतम् 47.
अहं हि पितरं सत्यं चिकीर्षुः R. GORR. 2, 26, 29. 29, 11. Spr. (II) 1694.
6739 (नृपनीति und वेष्ट्याङ्गना). 6740. 6746. 6897. वेदशास्त्रपुराणानि
6271. — 2) m. a) *Ficus religiosa* Lin. RĪĀN. im ÇKDR. — b) N. der
höchstgelegenen unter den sieben Welten H. an. VIÇVA im ÇKDR.;
vgl. 4) f). — c) N. des 9ten Kalpa; s. u. कल्प 2) d). — d) ein N.
Kṛṣṇa's: सत्यात्सत्यं च गोविन्दस्तस्मात्सत्यो ऽपि नामतः MBh. 8,
2571. Rāma's ÇABDAR. im ÇKDR. — e) N. pr. eines best. göttlichen
Wesens VARĀH. BRH. S. 33, 43. 52. eines zu den VIÇVO DEVĀḤ gezähl-
ten Wesens ĠAṚĪDH. in Verz. d. Oxf. H. 190, a, 32. = नान्दीमुखश्राद्धदेव
ÇRĀDDHAT. im ÇKDR. eines Rshi Verz. d. Oxf. H. 55, b, 25. MBh. 2,
105. eines Sohnes des Vitatja 13, 2001. N. pr. eines der sieben
Rshi in verschiedenen Manvantara HARIV. 468. MĀRK. P. 94, 8. 14.
BHĀG. P. 8, 13, 22. = तुषित VP. 3, 1, 38. ein Vjāsa Verz. d. Oxf. H.
52, a, 19. eines Sohnes des Havirdhāna BHĀG. P. 4, 24, 8. in धर्मसत्य-
त्रतेयवः so v. a. सत्येयु (indem das am Ende stehende suff. auch zu धर्म
und सत्य gehört) 9, 20, 4. pl. Bez. einer Gruppe von Göttern in ver-
schiedenen Manvantara HARIV. 427. VP. 3, 1, 14. 16. 38. MĀRK. P. 73,
2 (सत्याद्यो गणाः). 74, 57. BHĀG. P. 8, 1, 24. Verz. d. Oxf. H. 56, b, 33
(= ज्ञयाः in einer früheren Geburt). — f) N. pr. eines Astronomen, des
Verfassers des HorāçĀstra, VARĀH. BRH. 2, 17. 7, 3. 9. 13. 20, 10. 21, 3.
Ind. St. 2, 251. — 3) f. स्त्रा a) Bez. einer Çakti WEBER, RĀMAT. UP. 326.
PAÑĀKĀR. 3, 2, 30. — b) Bein. der Sītā ÇABDAR. im ÇKDR. = सत्यवती
ebend. = सत्यभामा MBh. 3, 14723. HARIV. 7138. BHĀG. P. 1, 14, 37. Verz.

d. Oxf. H. 15, b, No. 59. PAÑĀKĀR. 3, 7, 30. Tochter Dharma's und Gattin
Çamjā's MBh. 3, 14133. Mutter des Satja (= तुषित) VP. 3, 1, 38.
Gattin Manthu's und Mutter Bhauvana's BHĀG. P. 5, 15, 13. eine
Tochter Nagnaḡit's und Gattin Kṛṣṇa's 10, 58, 32. Familiengott-
heit der Kutsa und Atharvan Verz. d. Oxf. H. 19, a, 28. ein N. der
Durgā 25, a, 33. v. l. für सती HARIV. 1706. — 4) n. a) *das Wirkliche;
Wirklichkeit, Wahrheit* AK. 1, 1, 5, 22. 3, 4, 24, 156. H. 264. H. an. MED.
HALĀJ. 3, 96. शंसः सत्यस्य RV. 7, 35, 2. 12. 56, 12. सूनूः सत्यस्य Indra
8, 58, 4 (AV. 6, 1, 2). 9, 73, 1. 113, 2. 4. ऋत, सत्य 10, 190, 1. AIR. BR. 1, 6,
7, 10. TBa. 1, 1, 5, 1. वाचः 8, 3, 3. AIR. BR. 5, 14. AV. 2, 15, 5. 3, 11, 8. 4,
18, 1. 12, 1, 1. VS. 1, 5. 11, 47. सत्यं वदति ÇAT. BR. 2, 2, 3, 19. सत्यं वै
चतुः 1, 3, 2, 27. ĀÇV. GRH. 2, 6, 4. पुरा सत्यादाङ्कितं कृत्वस्य *damit es
nicht wirklich werde d. h. keinen Erfolg habe* AV. 7, 70, 1. कस्मात्स-
त्याद्दृष्ट्य शोषधयः संभवति *in Folge welches Sachverhaltes u. s. w. d. h.
wie kommt es, dass* TS. 3, 3, 6, 2. 2, 6, 3, 1. 6, 1, 6, 4. 3, 1. 4, 5, 7. TBa. 3,
9, 3, 2. तेन सत्येन ज्ञातम् *auf Grund hiervon* RV. 1, 21, 6. — सत्यं बुवन्
M. 8, 74. 81. 83. अविन्दस्तन्नतः सत्यम् 109. प्रणु सत्यम् MBh. 3, 1861.
2325. 2473. R. 2, 38, 4. 3, 53, 20. सत्यपूर्ता वदेद्वाचम् Spr. (II) 2934. 5060.
6717. 6720. RAGH. 1, 7. BRAHMA-P. in LA. (III) 53, 10. BHĀG. P. 9, 20, 22.
ज्ञिज्ञासार्थं तवानघ । प्राप्तः सत्यं च ते ज्ञात्वा (*dass du wirklich so bist*)
MBh. 13, 162. fg. सत्येन der Wahrheit gemäss, in Wirklichkeit M. 8, 35.
80. R. 1, 53, 15. 2, 21, 61. 3, 75, 69. Spr. (II) 3838. तेन सत्येन *so wahr
dieses ist* KHAND. UP. 3, 11, 2. यथा — तेन सत्येन *so wahr — eben so ge-
wiss* MBh. 3, 2207. fgg. 13, 158. fg. 14, 2029. 2031. R. 2, 64, 39. MĀRK.
P. 16, 82. तेन सत्येन — यथा MBh. 3, 2981. यथा — एवं सत्येन HARIV.
4890. — ऋतसत्ये ÇĀÑĀH. ÇR. 2, 7, 13. fg. देवसत्यानि ब्रूयुः *göttliche Wahr-
heiten* LĀṬJ. 8, 9, 12. ÇAT. BR. 2, 4, 2, 6. vier Wahrheiten bei den Buddhi-
sten BURNOUR, Intr. 629. fg. WASSILJEW 296. fgg. — b) *Wahrhaftigkeit,
das Reden der Wahrheit* KENOP. 33. मौनात्सत्यं विशिष्यते M. 2, 83. Jo-
GAS. 2, 30. R. 1, 1, 19. 5, 21. 2, 25, 6. R. GORR. 2, 33, 14. Spr. (II) 1091.
3682. fg. 3689. 6715. fg. 6718. fg. 6722. 6724. fgg. 7575. KATHĀS. 27, 120.
SĀH. D. 90. सत्यं पुष्पफलं विद्यादात्मवृत्तस्य जीवतः BHĀG. P. 8, 19, 39.
— c) *Gelöbniss, Versprechen, Eid, Schwur* AK. 3, 4, 25, 156. H. an.
MED. धातुर्देवस्य सत्येन AV. 2, 36, 2. सत्यं ब्रू M. 8, 88. MBh. 3, 2173. 2223.
2722. Spr. (II) 6730. वच् MBh. 3, 2365. वद् 5, 7489. प्रति-ज्ञा NALA ed.
BRUCR 19, 6. प्रति-श्रु MBh. 3, 2964. R. 2, 98, 3. ऽसंश्रव 3, 14, 21. ऽश्रावणं
कुरु PAÑĀKĀT. 97, 17. वचनं पितुः सत्योपवृद्धितम् R. 2, 30, 31. वाचा सत्ये
कृते M. 9, 69. PAÑĀKĀR. 1, 4, 25. सत्यं दा (v. l. प्र-दा) 26. सत्यं चिकीर्षमाणाः
das gegebene Wort zu halten Willens MBh. 3, 2148. कृत्वा सत्येन संवि-
द्म् M. 8, 219. सत्येनायुधमालमे R. 2, 98, 6. R. GORR. 2, 29, 24. 33, 3. 3,
33, 26. सत्येन शप् R. SCHL. 2, 21, 16. 34, 56. 47. 51, 4. R. GORR. 2, 16, 10.
121, 9. 4, 5, 6. 6, 22. त्रिसत्येनाकृमात्मानं शपामि PAÑĀKĀT. ed. ORN. 64, 7.
16. fg. सत्येन शापयेद्विप्रम् M. 8, 113. सत्येन बद्धः KATHĀS. 84, 39. ऽपाशेन
संयुतः R. 2, 34, 30. MĀRK. P. 126, 32. 127, 28. BHĀG. P. 9, 10, 8. सत्ये स्था
R. GORR. 2, 11, 2. सत्यमनुपालये R. SCHL. 2, 34, 49. Spr. (II) 6746. KA-
THĀS. 17, 157. सत्यानुपालन 84, 50. स्वसत्यं रत्नापि कुरु PAÑĀKĀR. 1, 4, 28.
निजसत्यमिवात्याज्यं मदीयं जीवितं यदि KATHĀS. 17, 60. सत्यं परि-त्यज्
Spr. (II) 6729. अति-वर्त्त KATHĀS. 98, 53. कृन् 84, 40. सत्याहुत्तलोपन्